

SYRMA SGS TECHNOLOGY LIMITED

(Formerly known as Syrma SGS Technology Pvt. Ltd. and Syrma Technology Pvt. Ltd.)

Date: August 23, 2024

To,

Listing Department National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

Symbol: SYRMA

Department of Corporate Service BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Scrip Code: 543573

Subject: Newspaper Advertisement – Notice for 20th Annual General Meeting of the Company and information pertaining to e-voting.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Newspaper advertisements published in newspaper, The Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) relating to 20th (Twentieth) Annual General Meeting of the Company scheduled on Tuesday, September 17, 2024, at 04:00 p.m. IST through Video Conference (VC) and Other Audio-Visual Means (OAVM) along with details on remote e-voting facility provided to shareholders.

The aforesaid information is also be hosted on the Company's website at https://www.syrmasgs.com/investor-relations/disclosure/.

You are requested to take the above information on record.

Yours sincerely,

For Syrma SGS Technology Limited

Komal Malik Company Secretary & Compliance Officer Membership No: F6430

Place: Gurgaon

Enclosure: as above.

CIN: L30007MH2004PLC148165

E-mail: info@syrmasgs.com

Website: www.syrmasgs.com

Chennai: Plot No. B27, Phase II, Zone B, MEPZ-SEZ. Tambaram, Chennai - 600045. Phone: +91 44 7172 8600 Fax: +91 44 7172 8612

Registered Office: Unit No. 601, 6th Floor, Floral Deck Plaza, MIDC, Andheri (East), Mumbai, Maharashtra, India, 400093. Tel +91 22 4036 3000 Fax +91 22 2829 1176

DIN: 00062784

यूको बैंक 🕅 UCO BANK (A Govt. of India Undertaking)

Head Office - II, Department of Information Technology 3 & 4, DD Block, Sector - 1, Salt Lake, Kolkata-700064

NOTICE INVITING TENDER UCO Bank invites following tenders through GeM portal:

Procurement of PDF-SDK Licenses

Procurement of 300 ATM Machines under CAPEX Model Selection of Consultant for Supply, Installation & Maintenance of AML/CFT Risk Assessment Tool Implementation of e-Surveillance Systems at ATMs/Branches on OPEX Model

For more details, please refer to https://www.ucobank.com & https://gem.gov.in (Deputy General Manager) Department of Information Technology सम्मान आपके विश्वास का | Honours Your Trust

TRUCAP FINANCE LIMITED Registered Office: 3 rd Floor, A Wing, D.J. House, Old Nagardas Road,

Andheri (East), Mumbai - 400069, Maharashtra, GST No: 27AAACD9887D1ZC Corporate Identity Number: L64920MH1994PLC334457

PUBLIC NOTICE This is to inform the Public that Auction of pledged Gold Ornaments will be conducted

by TruCap Finance Limited on 28th August 2024 at Thane at 11:00 A.M. Branch address: TruCap Finance Limited, Shop No. 18, B-Wing, Devi Darshan CHSL Bhavani Chowk, Temblinaka, Thane-West, Thane - 400 601

The Gold Ornaments to be auctioned belong to Loan Accounts of our various Customers who have failed to pay their dues. Our notices of auction have been duly issued to these borrowers.

The Gold Ornaments to be auctioned belong to Overdue Loan Accounts of our various Customers mentioned below with branch name

Dombivali Branch: GL0000000219735.GL0000000226719.Gl0000000210500 GL0000000222373,GL0000000170422,GL0000000124202,Gl0000000124788 GL0000000124792, GL0000000124801, Gl0000000119109.

GL0000000223771,GL0000000223331,GL0000000223319,Gl0000000221699 GL0000000114097,GL0000000124770,Gl0000000119580 Mira Road Branch: GL0000000111425,GL0000000093171,Gl0000000143087

Malad Branch: GL0000000112636,GL0000000211761,Gl0000000210319

GL0000000227973,GL0000000221392,GL0000000216902,Gl0000000226578 GL0000000226482, GL0000000226114, GL0000000210927, Gl0000000220859. Thane Branch: GL0000000102458,GL0000000112247,Gl0000000196664 GL0000000056413,GL0000000088238,GL0000000217757,Gl0000000145951

GL0000000221410,GL0000000219154,GL0000000125805,Gl0000000118737 GL0000000108495,Gl0000000120824. Vasai Branch: GL0000000155537.GL0000000218407.Gl0000000225868


Gl0000000229484. For more details, please contact TruCap Finance Limited.

Contact Person: Vinod Maskar

Contact Number(s): 9870424107

TruCap Finance Limited reserves the right to alter the number of accounts to be auctioned &/ postpone / cancel the auction without any prior notice.

TruCap Finance Limited





BSE Limited

25th Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001 Tel. No.22721233 / 34 Fax No.22721003 • www.bseindia.com CIN No.: L67120MH2005PLC155188

SEBI Regn. No. Closure of

NOTICE Notice is hereby given that the following Trading Member of BSE Limited has requested

for the surrender of its trading membership of the Exchange:

Sr. No. Name of the Trading Member

		1046	business w.e.f.	
1	Durga Prasad & Co.	INZ000167225	12/06/2023	
The constituents of the abovementioned Trading Member are hereby as lodge complaints, if any, within one month of the date of this notification purpose of processing the surrender application submitted to BSE. It constituents are requested to note that complaints, if any, which are not file the aforesaid timeframe, may be filed against the abovementioned Trading within the stipulated timeframe prescribed by SEBI from time to time. The co				

filed against the abovementioned Trading Member will be dealt in accordance with

the Rules, Byelaws, Regulations and notices of the Exchange and circulars issued by

The constituents can file complaints against the abovementioned Trading Member at the nearest Regional Investor Service Centre of BSE in the prescribed complaint form or submit their complaints along with necessary documents on email id -

For further details relating to the complaint form, filing of eComplaint, etc. please visit https://www.bseindia.com/static/investors/cac_tm.aspx

For BSE Limited General Manager Membership Operations & Place: Mumbai Date : August 23, 2024 Membership Compliance

FORM URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI of the Act

[Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to register) Rules, 2014]

Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days to the Registrar at Central Registration Centre (CRC), Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana) - 122050 that M/s. ABAKKUS ASSET MANAGER LLP (LLPIN: AAM-2364) a Limited Liability Partnership Firm may be Registered under part I of Chapter XXI of the Companies Act, 2013, as a Company Limited by Shares

2. The principal objects of the proposed Company are as follows:

a. Acting as investment advisors, investment managers, financial consultants, management consultants and/or portfolio managers, and to render all other services as are usually rendered by investment advisers, investment managers, financial consultants, management consultants and/or portfolio managers, including support and incidental services, to clients in India and abroad. acting as investment manager and/or sponsor, trustee or beneficiary to investment funds including alternative investment fund/s and to sponsor mutual funds and do all acts in furtherance

b. To act as brokers, agents consultants and to carry on the business of consultancy or to provide support services which inter alle includes finance, accounting, corporate secretarial and back office support services to clients in India and abroad; or

c. Any other business in any other manner as may be decided by a

A copy of the draft Memorandum and Articles of Association of the proposed Company may be inspected at the office at 6th Floor, Param House, Shanti Nagar, Santacruz Chembur Link Road, Santacruz (East), Mumbai City, Mumbai, Maharashtra, India 400055

Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Central Registration Centre, Registrar of Companies, at Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7,8, Sector 5, IMT Manesar, Gurugram, Haryana - 122050 within twenty-one days from the date of publication of this Notice, with a copy to the Company at its registered office. Dated this 23rd day of August 2024

Name(s) of the Applicant for and on behalf of Abakkus Asset Manager LLP

> 1. Mr. Biharilal Laxman Deora (Nominee Partner Mr. Sunil Banwarilal Singhania (Partner)

SGS SGS

SYRMA SGS TECHNOLOGY LIMITED CIN: L30007MH2004PLC148165

Regd. Office: Unit No. 601, 6° Floor, Floral Deck Plaza, MIDC, Andheri (East), Mumbai - 400093 | Tel. No: +91 22 4036 3000 | Fax No: +91 22 2829 1176 Email: investor.relations@syrmasgs.com | Website: www.syrmasgs.com

NOTICE FOR TWENTIETH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION PERTAINING TO E-VOTING

Notice is hereby given that the Twentieth (20") Annual General Meeting ('AGM') of the Members of SYRMA SGS TECHNOLOGY LIMITED ("the Company") will be held through VIDEO CONFERENCING ('VC')/ OTHER AUDIO-VISUAL MEANS ('OAVM') ON TUESDAY, SEPTEMBER 17, 2024 AT 04:00 P.M (IST) in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to transact such business as detailed in the Notice of 20" AGM of the Company.

In terms of MCA and SEBI Circular(s), the Company has electronically sent the Notice of the 20" AGM along with the Explanatory Statement and Annual Report for the financial year 2023-24 on Thursday, 22" August, 2024, to all Members who have registered their email addresses with the Company/ Depository Participants/ Registrar and Transfer Agents. The Notice of the 20th AGM and the Annual Report for the Financial Year 2023-24 are also available on the Company's Website at http://syrmasgs.com/ and on the website of Stock Exchanges i.e BSE Limited and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of Registrar at https://instavote.linkintime.co.in.

The Company has fixed Tuesday, September 10, 2024, as the Record Date to determine the Member entitled to receive the proposed Dividend of Rs. 1.5/- per share on face value of Rs. 10/- each for the year ended March 31, 2024.

The Members holding shares as on cut-off date as mentioned in the below table may cast their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of the 20th AGM of the Company through an e-voting system provided to the members by Link. Intime India Private Limited in accordance with applicable provisions under Companies Act, 2013 and regulations under SEBI.

Members are requested to note the below details pertaining to the e-Voting:

Tuesday, September 10, 2024 Cut-off date for e-Voting Date and time of commencement of Friday, September 13, 2024, at 9.00 a.m. IST remote e-voting Date and time of end of remote e-voting Monday, September 16, 2024, at 5.00 p.m. IST

Members may note that only persons whose names appear in the Register of Members, or the list of beneficial owners furnished by National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL) as on the aforesaid cut-off date i.e., Tuesday, September 10, 2024, shall be entitled to vote on the resolutions set out in the Notice. Once the vote on a resolution is cast by a Member, he/she shall not be allowed to change the same subsequently. Remote e-voting will be disabled by Link Intime India Private Limited after 5:00 p.m. on Monday, September 16, 2024. The Members who have cast their vote through remote e-voting may also attend the AGM

but shall not be entitled to cast their vote again. The Members attending the 20" AGM who have not cast their votes through remote e-voting will be able to vote through electronic voting facility provided by Link Intime India Private Limited during the 20" AGM. Members who have not registered their email address or those who have acquired shares

after the dispatch of Notice of 20" AGM and the Annual Report and who continue holding shares as on the cut-off date i.e., Tuesday, September 10, 2024, can obtain/generate the User Id and password as per the instructions provided in the Notice of the 20th AGM, A person already registered for e-voting can use his/ her existing User ID and password for

The process for registration of email id for obtaining Notice of 20° AGM and Annual Report and user id/ password for e-voting and updating the bank account details for receipt of dividend are explained in detail in the Notice of the 20" AGM.

The dividend will be paid within the stipulated period of 30 days from its declaration, through electronic mode, to those Members whose updated bank account details are available. Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of shareholders w.e.f. April 1, 2020, and the Company is required to deduct tax at source from dividend paid to shareholders at the rates prescribed in the Income-Tax Act, 1961. To avail benefit of non-deduction of tax at source, shareholder with PAN and who is not liable to pay income tax can submit a yearly declaration in Form No. 15G/15H by submitting documents. Non-resident shareholders [including Foreign Institutional Investors (Fils) Foreign Portfolio Investors (FPIs)] can avail beneficial rates under tax treaty between India and their country of tax residence, subject to providing necessary documents i.e. No Permanent Establishment and Beneficial Ownership Declaration, Tax Residency Certificate, Form 10F, any other document which may be required to avail the tax treaty benefits. For this purpose, the shareholder may submit the above documents (PDF / JPG Format) with Link Intime, RTA of the Company,

To avoid delay in receiving dividends, members are requested to register/ update their bank account details on immediate basis.

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and

Place : Gurgaon

Date: August 22, 2024

in particular, instructions for joining the AGM and manner of casting vote through remote evoting and e-voting at the AGM. In case shareholders/members have any queries regarding login/e-voting, they may send

an email to instameet@linkintime.co.in or contact Mr. Rajiv Ranjan, AVP, E-voting, Link Intime, C-101, 247 Park, Lal Bahadur Shastri Rd, Surya Nagar, Gandhi Nagar, Vikhroli West, Mumbai, Maharashtra 400083 on:- Tel: 022 - 4918 6175

For Syrma SGS Technology Limited

Company Secretary & Compliance Officer
Members MP 90 6 90 XP

HIM TEKNOFORGE LIMITED CIN: L29130HP1971PLC000904

Registered Office: Village Billanwali, Baddi-173205, Distt: Solan (H.P) Telephone No.: +91-78077-77941 Fax No: +91(1795) 245467 E-Mail:cs@gagl.net,Website:www.himteknoforge.com

CORRIGENDUM TO THE NOTICE REGARDING EXTRA-ORDINA GENERAL MEETING SCHEDULED TO BE HELD ON AUGUST 28, 2024

The Company had issued an Extra-Ordinary General Meeting (EGM) Notice dated August 05, 2024 scheduled to be held on Wednesday, August 28, 2024 at 11.00 A.M. at Registered office of the company situated at Village Billanwali, Baddi, District Solan, Himachal Pradesh – 173205, to seek approval of the Members for the matters set out in the EGM Notice. The EGM Notice has already been dispatched to the Members of the Company on August 06, 2024, in compliance with the Companies Act, 2013 & SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The Company has issued Corrigendum to the EGM Notice dated August 21 2024('Corrigendum') to provide certain clarifications and additional details pursuant to suggestions/comments received from BSE Limited in relation to the explanatory statement of Item No. 3 and 4 of the EGM Notice i.e.Point XIV percentage of the post-preferential issue capital that may be held by the Proposed Allottees and Point XXI Current and proposed status of the Proposed Allottees post the preferential issue viz. promoter or non-promoter. The Corrigendum to the EGM Notice is being issued by way of a

clarification and shall form an integral part of the EGM Notice which has already been circulated to the Members of Company and on and from the date hereof, the EGM Notice shall always be read in conjunction with this Corrigendum. All other contents of the EGM Notice, save and except as modified or supplemented by the Corrigendum, shall remain unchanged. This Corrigendum will also be made available on website of the stock

exchange viz. BSE Limited on www.bseindia.com and on the website of the Company on www.himteknoforge.com.

It may be noted that Corrigendum to Notice of EGM is being sent to all the Members to whom the notice of Extra-Ordinary General Meeting has been sent.

For Him Teknoforge Limited

Dated:22.08.2024 Place: Chandigarh

Himanshu Kalra **Company Secretary**

PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

	VGS REALTY CONST	RUCTION PRIVATE LIMITED			
RELEVANT PARTICULARS					
1	Name of corporate debtor	VGS REALTY CONSTRUCTION PRIVATE LIMITED			
2	Date of incorporation of corporate debtor	10/12/2012			
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies - Mumbai			
4.	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate diobtor	U70101MH2012PTC238665			
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Popular Metal works, Tatya Tope Marg,logiekarwadi, Sion Fish Mkt, Sion (E), Sion, Mumbai - 400022, Maharashtra, India Eirstwhile registered office: - Omakr House, Off, Easten Express Highway, Sion-East Mumbai-400022, Maharashtra, India			
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	21/08/2024			
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	17/02/2025			

Name and registration number of the Mr. Manojkumar Babulal Agarwal insolvency professional acting as interim IBBI/IPA-001/IP-P-00980/2017 -2018/11613 esolution professional Office No-4, First Floor Hotel Citi Pride Behind Address and e-mail of the Interim resolution professional, as registered Ambedkar Statue Pimpri, Pune-411018, Maharashtra. with the Board

manojagarwat20@gmail.com 10. Address and e-mail to be used for Office No-4, First Floor Hotel Citi Pride Behind correspondence with the interim resolution professional cirp.vrcpl@gmail.com Mobile 9371021378 11. Last date for submission of claims 04/09/2024

(b) of sub-section (6A) of section 21, Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of VGS Realty Construction Private Limited on 14/08/2024 (Copy of order received on 21/08/2024) in CP (IB) The creditors of VGS Realty Construction Private Limited., are hereby called upon to submit

their claims with proof on or before 04/09/2024 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10 The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorized representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorized representative of the class [specify class] in Form

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. Manojkumar Babulal Agarwal Date: - 23/08/2024 Interim Insolvency Professional IBBI/IPA-001/IP-P-00980/2017-2018/11613

For Advertising in TENDER PAGES Contact

JITENDRA PATIL Mobile No.: 9029012015 Landline No.:

67440215

FORM NO. INC-25A

Advertisement to be published in the newspaper for conversion of Public Company into a Private Company

Before The Regional Director, Ministry of Corporate Affairs (North Western) Region In the matter of the Companies Act, 2013, section 14 of the Companies Act, 2013 and rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the matter of M/s. Maxlit Properties Limited having its registered office at Survey No.

675, Welspun City, Village Versamedi, Anjar, Kachchh, Gujarat 370110, Applicant Notice is hereby given to the general public that the company is intending to make an

with aforesaid rules and is desirous of converting into a private limited company in terms of the special resolution passed at the Annual General Meeting held on July 24, 2024 to enable the company to give effect for such conversion. Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the company may deliver or cause to be delivered or send by registered post of his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the concerned Regional Director, ROC Bhavan, Oppo Rupal Park Society, Behind Ankur Bus

application to the Central Government under section 14 of the Companies Act, 2013 read

Stop, Naranpura, Ahmedabad-380013, Gujarat, within 14 fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address mentioned below: Survey No. 675, Welspun City, Village Versamedi, Anjar, Kachchh, Gujarat 370110 FOR AND ON BEHALF OF MAXLIT PROPERTIES LIMITED

DEVENDRA PATIL Date- August 22, 2024 **DIRECTOR**

Place- Mumbai

BENGAL & ASSAM COMPANY LIMITED

NOTICE OF 77TH ANNUAL GENERAL MEETING. E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION The 77th Annual General Meeting ('AGM') of the Members of BENGAL &

ASSAM COMPANY LIMITED will be held on Thursday, the 19th September, 2024 at 3:00 P.M. (Indian Standard Time), through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the businesses as set out in the Notice convening the AGM, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and the Rules made thereunder, the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all the applicable Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and the Securities and Exchange Board of India ("SEBI"). The procedure for attending the AGM through VC/OAVM and for remote e-voting before and during the AGM are explained in the notes to the notice of AGM. Members participating in the AGM through VC/OAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section

In compliance with all the applicable circulars issued by the MCA and SEBI, the Annual Report for the Financial Year 2023-24 containing the Financial Statements, Directors' Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto and the Notice convening the 77th AGM has been sent on 22nd August, 2024 to all the Members of the Company whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA) or Depository Participant(s) (DPs) and all other persons, so entitled. The aforesaid documents are also available on the website of the Company at www.bengalassam.com, website of BSE Limited at www.bseindia.com and on the website of E-voting Agency i.e., Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

Book Closure: The Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from 13th September, 2024 to 19th September, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM and for payment of dividend for the Financial Year 2023-24, if declared at the AGM.

Remote E-voting: The Company is providing to its Members, holding Equity Shares either in physical or dematerialized form as on Thursday, 12th September, 2024 (Cut-off Date), the facility to exercise their right to vote by electronic means, in respect of the resolutions proposed to be passed at the AGM, through e-voting services provided by CDSL. The remote e-voting period commences on Monday, 16th September, 2024 (10:00 A.M.) and ends on Wednesday, 18th September, 2024 (5:00 P.M.). The Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

E-voting at the AGM: The facility for e-voting shall also be made available at the AGM to those Members who have not cast their vote by remote e-voting and are attending the AGM through VC/OAVM.

A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories, as on Cut-off Date shall only be entitled to avail the facility of Remote e-voting or E-voting at the AGM. Any person, who acquire Shares and becomes Member of the Company after the Notice has been sent electronically and holds Equity Shares as on the Cut-off date, as aforesaid, may generate the Login ID and Password by

following the procedure for e-voting as mentioned in the Notice of AGM.

However, if the Member is already registered with CDSL/NSDL for e-voting,

such Member can use the existing Login details for casting the vote through

e-voting The detailed information, instructions and procedure for Remote e-voting and for attending the Meeting and e-voting during the Meeting by the Members holding shares in both demat and physical mode are provided in the notes to the Notice of AGM.

The Members who have already cast their vote by remote e-voting, prior to the date of AGM, may also attend the AGM through VC/OVAM, but shall not be entitled to vote again at the AGM.

Manner of Registering/Updating E-mail address: (a) Members holding shares in physical mode, who have not registered/updated

their e-mail address with the Company are requested to register/update their e-mail address by submitting Form ISR-1 (available on the Company's website), duly filled and signed alongwith requisite supporting documents to the Company's Registrar & Share Transfer Agent: Alankit Assignments Limited, Alankit House, 4E/2, Jhandewalan Extension, New Delhi-110055. (b) Members holding shares in dematerialized mode, who have not

registered/updated their e-mail address with the Depository Participant (DP), are requested to register/update the same with the DP, where they maintain their demat account.

Any grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400013 or send an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 1800225533.



Date: 22nd August, 2024

Dillip Kumar Swain Company Secretary

For Bengal & Assam Company Limited

CIN: L67120WB1947PLC221402, Website: www.bengalassam.com Regd. Office: 7, Council House Street, Kolkata-700001, West Bengal Secretarial Deptt.: Gulab Bhawan, 3rd Floor, 6A, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi-110002, Tel: 011-68201888/899, Fax: 011-23739475

E Mail: dswain@jkmail.com

LANDMARK CARS LIMITED

CIN: L50100GJ2006PLC058553

Regd. Office: Landmark House, Opp. AEC, S.G. Highway, Thaltej, Nr Gurudwara, Ahmedabad 380 059 Ph: +91 22 6271 9040 | Website: www.grouplandmark.in | E-mail: companysecretary@landmarkindia.net



INFORMATION REGARDING THE 18th ANNUAL GENERAL MEETING ('AGM') TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

This is to inform that, the 18th Annual General Meeting ("AGM") of Landmark Cars Limited ("the Company") will be held on Friday, September 20, 2024 at 03:00 P.M. (IST) through VC/OAVM in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and General Circular 2/2022 dated May 5, 2022 followed by Circular No. 10/2022, 11/2022 dated December 28, 2022 and Circular No. 09/2023 dated September 25, 2023 (collectively referred to as "MCA" Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 followed by Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/-CIR/2023/167 dated October 7, 2023 (collectively referred to as "SEBI Circulars") to transact the businesses that will be set forth in the Notice convening the AGM.

In compliance with the MCA circulars and the Circular dated October 7, 2023 issued by SEBI, electronic copy of the Notice convening the 18th AGM, the Annual Report for the financial year ended March 31, 2024 along-with the Login ID and Password for participating in AGM through VC and cast vote electronically, will be sent only by e-mail, within the statutory timelines, to all the Members whose email addresses are registered with the Company/ Depository(ies). The same will also be made available on the website of the Company that is www.grouplandmark.in and at the websites of the stock exchanges where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are being provided in the notice of AGM.

Manner to register/update email addresses: The Members who have not yet registered their e-mail address can register the same with the Depositories through their respective Depository Participants, in case the shares are held in Demat Mode and with Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Pvt. Ltd. by submitting form ISR - 1 in case the shares are held in physical mode.

Manner of casting vote through remote e-voting or e-voting during the AGM: The Company is providing remote e-voting facility to all its Members to cast their votes on the businesses as set forth in the Notice of AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM. Detailed procedure of casting the votes through e-voting is being provided in the Notice of AGM. If your email address is already registered with the Company/Depository, the login credentials for casting the votes through e-voting are being sent on your registered email address Members are requested to update their email address with the Company/ its RTA/ Depositories as may be applicable. The remote e-voting facility shall commence on Tuesday, September 17, 2024 at 9.00 a.m. and ends on Thursday, September 19, 2024 at 5.00 p.m.

The 18th AGM Notice will be sent to the shareholders in accordance with the applicable laws on their registered email id in due course.

Note: Form ISR 1 can be downloaded from the website of the RTA at https://linkintime.co.in/.

For Landmark Cars Limited **Amol Arvind Raje Company Secretary** Membership No: A19459

Komal Malik

Date: August 23, 2024 eplase:iMumbai

FORM A

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

Ambedkar Statue Pimpri, Pune-41.1018, Maharashtra. Classes of creditors, if any, under clause.

14. (a) Relevant Forms and www.ibbl.gov.in → Quick Links → Downloads → (b) Details of authorized representatives IBBI (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016.

ारधिधीः Шारा

000 010 00 CHCHO 000-100C+ 000 0010 0020 9CD-1000 000 000 0001CH. 000 000 000

SYRMA **SYRMA SGS TECHNOLOGY LIMITED**

CIN: L30007MH2004PLC148165 Regd. Office: Unit No. 601, 6th Floor, Floral Deck Plaza, MIDC, Andheri (East) Mumbai - 400093 | Tel. No: +91 22 4036 3000 | Fax No: +91 22 2829 1176 Email: investor.relations@syrmasgs.com | Website: www.syrmasgs.com

NOTICE FOR TWENTIETH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION PERTAINING TO E-VOTING

Notice is hereby given that the Twentieth (20th) Annual General Meeting ('AGM') of the Members of SYRMA SGS TECHNOLOGY LIMITED ("the Company") will be held through VIDEO CONFERENCING ('VC')/ OTHER AUDIO-VISUAL MEANS ('OAVM') ON TUESDAY, SEPTEMBER 17, 2024 AT 04:00 P.M (IST) in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to transact such business as detailed in the Notice of 20th AGM of the Company

In terms of MCA and SEBI Circular(s), the Company has electronically sent the Notice o the 20th AGM along with the Explanatory Statement and Annual Report for the financial year 2023-24 on Thursday, 22th August, 2024, to all Members who have registered their email addresses with the Company/ Depository Participants/ Registrar and Transfe Agents. The Notice of the 20th AGM and the Annual Report for the Financial Year 2023-24 are also available on the Company's Website at http://syrmasgs.com/ and on the website of Stock Exchanges i.e BSE Limited and National Stock Exchange of India Limited (NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of Registra at https://instavote.linkintime.co.in.

The Company has fixed Tuesday, September 10, 2024, as the Record Date to determine the Member entitled to receive the proposed Dividend of Rs.1.5/- per share on face value of Rs. 10/- each for the year ended March 31, 2024.

The Members holding shares as on cut-off date as mentioned in the below table may cas their vote electronically on the Ordinary and Special Business as set out in the Notice of the 20th AGM of the Company through an e-voting system provided to the members by Link Intime India Private Limited in accordance with applicable provisions under Companies Act, 2013 and regulations under SEBI.

Members are requested to note the below details pertaining to the e-Voting:

Cut-off date for e-Voting Tuesday, September 10, 2024 Date and time of commencement of Friday, September 13, 2024, at 9.00 a.m. IST remote e-voting Date and time of end of remote e-voting Monday, September 16, 2024, at 5.00 p.m. IST

Members may note that only persons whose names appear in the Register of Members, o the list of beneficial owners furnished by National Securities Depository Limited (NSDL and Central Depository Services (India) Limited (CDSL) as on the aforesaid cut-off date i.e., Tuesday, September 10, 2024, shall be entitled to vote on the resolutions set out in the Notice. Once the vote on a resolution is cast by a Member, he/she shall not be allowed to change the same subsequently. Remote e-voting will be disabled by Link Intime India

Private Limited after 5:00 p.m. on Monday, September 16, 2024. The Members who have cast their vote through remote e-voting may also attend the AGN but shall not be entitled to cast their vote again. The Members attending the 20th AGM who have not cast their votes through remote e-voting will be able to vote through electronic voting facility provided by Link Intime India Private Limited during the 20th AGM.

Members who have not registered their email address or those who have acquired share: after the dispatch of Notice of 20th AGM and the Annual Report and who continue holding shares as on the cut-off date i.e., Tuesday, September 10, 2024, can obtain/ generate the User Id and password as per the instructions provided in the Notice of the 20th AGM. person already registered for e-voting can use his/ her existing User ID and password fo casting the vote

The process for registration of email id for obtaining Notice of 20th AGM and Annual Report and user id/ password for e-voting and updating the bank account details for receipt o dividend are explained in detail in the Notice of the 20th AGM.

The dividend will be paid within the stipulated period of 30 days from its declaration through electronic mode, to those Members whose updated bank account details are available. Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of shareholders w.e.f. April 1, 2020, and the Company is required to deduct tax at source from dividend paid to shareholders at the rates prescribed in the Income-Tax Act, 1961. To avail benefit of non-deduction of tax at source, shareholder with PAN and who is not liable to pay income tax can submit a yearly declaration in Form No. 15G/15H by submitting documents. Non-resident shareholders [including Foreign Institutional Investors (Flls) Foreign Portfolio Investors (FPIs)] can avail beneficial rates under tax treaty between India and their country of tax residence, subject to providing necessary documents i.e. No Permanent Establishment and Beneficial Ownership Declaration, Tax Residence Certificate, Form 10F, any other document which may be required to avail the tax treaty benefits. For this purpose, the shareholder may submit the above documents (PDF / JPC Format) with Link Intime, RTA of the Company.

To avoid delay in receiving dividends, members are requested to register/ update their bank account details on immediate basis.

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM and manner of casting vote through remote e voting and e-voting at the AGM.

In case shareholders/ members have any queries regarding login/ e-voting, they may send an email to instameet@linkintime.co.in or contact Mr. Rajiv Ranjan, AVP, E-voting, Link time, C-101, 247 Park, Lal Bahadur Shastri Rd, Surva Nagar, Gandhi Nagar, Vikhro West, Mumbai, Maharashtra 400083 on:- Tel: 022 - 4918 6175 For Syrma SGS Technology Limited

Sd/ Komal Malik

Company Secretary & Compliance Office Date : August 22, 2024 Membership No: F6430

GP Petroleums

Place : Gurgao

जीपी पेट्रोलियम लिमिटेड

IPOL सीआयएन : L23201MH1983PLC030372 कार्यालय : ८०४, आकर्ती स्टार, आठवा मजला, एमआयडीसी सेंटल रोड, एमआयडीसी, अंधेरी (पर्व), मंबर्ड ४०० ०७२ ई-मेल : cs.gpplgpglobal.com, संकेतस्थळ <u>www.gppetroleums.co.in,</u> दूर. क्र. : ९१ २२ ६१४८ २ ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, सभासद नोंद पुस्तिका बंद होण्याची

तारीख आणि ई-मतदान माहिती यांची सूचना

बाद्वारे सुचित कल्यात येते की, जीपी पेट्रेलियम निर्मिटंड यांची ४९ वार्षिक सर्वसाधाण सभा ("एजीएम") बुध्यार दिनांक १८ सटेंचर २०१४ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुरारी १२ वाजता विविद्धजो कॉन्फरस ("क्हीसी") अन्य मान्यता प्राप्त शुक्रम मान्यता प्राप्त शुक्रम मान्यते ("ओएव्हीएम") यांच्या माध्यमातृन कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक उपस्थितीशियाय आणि समान्य परिवक क्रमांक २०/२०२० दिनांक ६ मे २०१० तरे वित्तंक २६ मटेंचर १८०१० तरेंच त्यासद वाचा वेळोळेळी जारी कल्यात आलेली अन्य परिवक्तं परिवक्त क्रमांक १/२०२३ तिहांक २६ मेटेंचर २०१३ ("प्रत्याण परिवक्तं परिवक्तं कर सांचेत्र वाचा वित्तं कर सांचेत्र वाचा वित्तं कर सांचेत्र वाचा वित्तं कर सांचेत्र परिवक्तं परिवक्तं कर सांचेत्र परिवक्तं परिवक लागू असलेली एमसीए परिपत्रके तसेच त्यासह बाचा सिक्युरिटीज औंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') परिपत्रक क्रमांव सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी २/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ आणि यासंदर्भात लाग् असलेली अन्य परिपक्ते (बापुर्दे सर्वाचा एकत्रित उद्धेष्ठ "परिपद्यके" असा करणात देजार-सार्वाक्ष्म राज्यक्ष्म स्व लागू असलेल्या तत्त्वी आणि त्या अंतरीत बाविष्यात आलेल्या विविध निवम चांच्या अनुसार तसेच सेवी (विदिश ऑक्लिग्यन औह हिस्तोज्ञ रिकासपेट) अधितम्बर २०१५ ("सेवी एलओडीआर (प्रत्येक्स") आणि एससी यांनी देखेल्थे जाती केले अन्य परिपक्ते बांच्यानुसार वार्षिक सर्वसाम्राण समेच्या सूचनेत नमूद केलेल्या विश्वानुरूप पेण्यात वेणार आहे. समासद वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातूनच उपस्थित राह शकतात किंवा सहभाग घेऊ शकतात. वार्षि

वितीय वर्ष २०२३/२४ करिताचा वार्षिक अहवाल ज्यात ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेचा समावेश आहे इलेक्टॉनिक माध्यमातून दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी अशा सभासदांना निर्गमित करण्यात आला आहे ज्या सभासदांचे ई-मे नप्रशील कंपनीच्या डिपान्निसर्पर पार्टिसिपरस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. यरील प्रमाण नमुद्र केलेली प्रश्न कंपनीचे संकेतस्थ www.gppetroleums.co.in येथे आणि स्टॉक एक्सचेंज यांची संकेतस्थळे www.bseindia.com, www.nseindia.co येथे तसेच ई-मतदम सेवा पुख्यदादार यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत <mark>युक क्लोकर :</mark> याद्वारे असेही सृचित काण्यात येते की कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ च्या तालुर्दीच्या अनुसार आणि सेवं एलओडोआर अधिनियम चा नियम ४२ च्या अनुसार कंपनीच्या सभासद नोंद् पुस्तिका आणि कंपनीच्या समभाग हस्तांतरण पुस्तिक गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर २०२४ ते बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस धरून) या कालावधीच्या दरम्यान ४१ वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने बंद राहतील

सर्वसाधारण सभेचे ठिकाण हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असणार आहे

इलेक्ट्रॉनिक माध्यमामधून होणारे मतदान : कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ च्या तस्तर्दीच्या अनसार तसेच त्या अंतर्ग इंक्कट्रामक माध्यमामधूर हिगार मताझा : कपनी कायदी २०१३ च कराम १०८ च्या तातुदाच्या अनुसार तसच त्या अलगत करियाना करियाना प्रतिकारी का व्यवस्थान आहे. यह व्यवस्थान आहे जा का व्यवस्थान आहे जा का का वासका का साथे हा एक आहे. आहे आहे प्रतिकार चार विश्वस्थानी ने में ने का वासका का किए का का किए का सभेच्या दरम्यान होणाऱ्या ई-मतदान प्रक्रियेच्या मध्यमात्न मतदान करण्यासाठी पात्र असतील. ई-मतदान कालावधीला रविवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया मंगळवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५ याजता संपुष्टात बेईल. (दोन्ही दिवस घरून) सदरील तारीख आणि बेळ उलटून गेल्यानंतर अशा मतदानास परवानगी दिली जाणार नाही

या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी प्रत्यक्ष मतप्रविकेच्या माध्यमातृन मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार नार्ह कारण सदरील वार्षिक सर्व साधारण सभा ही व्हीसी/ओएव्हीएग यांच्या माध्यमातृन घेण्यात येत आहे आणि बैठकीला उपस्थित असणारे सभासद ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दुस्त्य हुं-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करू शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ ई-मतदान पद्धतीने त्याचा तिचा मतदानाचा हक बजावलेले सभासद देखील वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतात, मात्र त्यांना पन्हा मतदा करण्याची संधी किंत्रा परवारणी हिली जागार नाही. समामदोनी कुरण नोंद ज्याची की सुरस्य ई-मतदान तरेब वार्षिक संसामा सभेज्या दाम्यान होणारी ई-मतदान प्रक्रिया यांच्या प्रक्रियेचा तस्त्रील तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग घेण्याच्या प्रक्रिये तस्त्रील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुच्येत देण्यात आला आहे

ई-मेल तपशील नोंदणीकृत अद्ययावत करण्याची प्रक्रिया:

स्थळ : मुंबई दिनांक : २२ ऑगस्ट, २०२४

- ज्या समभाग धारकांकडे कंपनीचे समभाग डिमेंट स्वरूपात आहे त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले ई-मेर तपशील आपल्या डिपॉझिटरी पार्टीसीपण्स यांच्याकडे नोंदणीकृत/अद्ययावत करून घ्यावेत
- ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांना आबाहन करण्यात येते की त्यांनी आपला प कार्ड तराशिल, ई-मेल तपशील, मोबाईल क्रमांक, बैंक खाते तराशील आणि नामिर्देशन सेवी परिवकाव्या अनुसार नीट्षीकृत आणि अद्यावत करून प्याया, आसे करण्यात कसूर केल्यास आरटीए योच्याकडून प्रत्यक्ष समाभाग पावांचा भोडियो गोडक्याल बेईल. समाभागरकांचा आवारक कर्यावत केंद्र केल्यास की लागी फीरी आपसप्रसार - दे तसेच न्यासह आवरक्कते पुरावे आरटीए योगा लिंक इन टाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड यांचेकडे गोंदणीकृत/अद्यावत करायेत तसेच स्वाक्षरी केलेली प्रत आरटीए यांना mt.helpdesklinkintime.co.in इथे पाठवून द्यावी आयएसआर १ चा नमुना आरटीए यांचे संकेतस्थळ www.linkintime.co.in तसेच कंपनी यांचे संकेतस्थळ www.gppetroleums.co.in येथे उ

<mark>छाननी अधिकारी : दु</mark>रस्थ ई-मतदान प्रक्रिया तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारी इ मतदान प्रक्रिया योष्य आर्थि पारदर्शक पद्धतीने घेण्यात याथी, याची छाननी करण्यासाठी कंपनीने श्री हर्षद पुसाळकर, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सभासद क्रमांव एक १०५ ७६) मेसर्स पुसाळकर औड कंपनी यांची नियुक्ती छाननी अधिकारी म्हणून केली आहे

संपर्क तपरील : ई-मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही शंका किंवा प्रश्न असतील तर कृपया श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ शपक, एनएसडीएल, चौथा मजला, ए बिंग, टेड वर्ड, कमला मिल कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, मंब,ई ४०० ०१३ ई-मेल ग्पशील evotingnsdl.com येथे संपर्क साधाया किया ०२२ ४८८० ७००० या क्रमांकावर संपर्क साधाय

संचालक मंडळाच्या आदेशाच्या अन

कनिका सहगल सदान



CIN: L24119PN1989PLC052562 नोंदणीकृत कार्यालय : १६५–अ, बालाजी भवन, रेल्वे लाईन्स, सोलापूर – ४१३००१ (महाराष्ट्र) Tel.: 0091-217-2310267, FAX: 0091-217-2310268 smruthiorganics.com Website: www.smruthiorganics.com

E-mail: cs@smruthiorgar सुचना

.कंपनीची ३५ वी वार्षिक सर्वसाधारणसभा, शनिवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२. ३० वाजता व्हिडिओ कॉन्फेरेंसिन्ग (VC) / अदर ऑडिओ व्हिजुअल मिन्स द्वारे घेण्यात येईल. कोविड १९ नंतरच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) कंपनी अधिनियम २०१३ आणि त्या अतर्गत केलेल्या नियमांद्वारे कंपनीद्वारे सर्वसाधारण व विशेष ठराव मंजुरी वरील स्पष्टीकरण शी संबंधित सामान्य परीपत्रक दिनांक २५ सप्टेंबर २०२३ क्र. ०९/२०२३, आणि सेक्युरीटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे जारी सर्क्युलर दिनांक ०६ ऑक्टोबर २०२३ क्र. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 (एकत्रितपणे परीपत्रके म्हणून

ज्या सभासदांचे इमेल कंपनीकडे / डीपोसिटरी कडे नोंद आहेत त्या सभासदांना 3५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या इमेलदारे २२ ऑगस्ट २०२४ रोजी पाठवण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल www.smruthiorganics.com www.bseindia.com आणि www.msei.in वर देखील उपलब्ध आहे.

छापील स्वरूपात समभाग प्रमाणपत्र बाळगणाऱ्या सभासदांनी त्यांचे इमेलआयडी कंपनीकडे नोंद केले नसतील त्यांनी त्यांचे इमेल, समभाग हस्तांतरण एजंटकडे (समभागप्रमाणपत्र [पुढे आणि मागे], पॅनकार्ड, आधारकार्ड [स्वयं-साक्षांकित स्कॅन कॉपी] या डॉक्युमेंटसह) rtaclientservice@adroitcorporate.com यावर नोंद्वावेत डिमॅट स्वरूपात समभाग बाळगणाऱ्या सभासदांनी त्यांचे मेलमधील बदल डेपोसिटरी पार्टीसिपंट कडे कळवावेत.

सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठरावांवर रिमोट इवोटिंगद्वारे किंवा ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशी होणाऱ्या इ-वोटिंगद्वारे मत नोंदवू शकतात. इ-वोटिंगची सुविधा सिडीएसएल द्वारे www.evotingindia.com वर देण्यात आली आहे रिमोट इवोटिंग कालावधी ११ सप्टेंबर २०२४ (सकाळी ९.०० वाजता) ते १३ सप्टेंबर २०२४ (संध्याकाळी ०५.००) वाजेपर्यंत आहे, या वेळे नंतर केलेले मतदान ग्राह्य धरले जाणार नाही. जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेस विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे/अदर ऑडिओ व्हिजुअल मिन्सद्वारे उपस्थित राहतील आणि ज्यांनी रिमोट इवोटिंगद्वारे मतदान केलेले नाही ते सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशी इ -वोटिंग करू शकतात. ज्या सभासदांनी सभेपूर्वी रिमोट इवोटिंग द्वारे मतदान केले आहे ते सभासद सभेला उपस्थित राह शकतात परंतु मतदान करू शकणार नाहीत. ज्या सभासदांचे नाव सभासद नोंदवही मध्ये ०६ सप्टेंबर २०२४ रोजी नोंद केलेले आहे तेच सभासद इवोटिंग किंवा सभेच्या दिवशीचे वोटिंग करण्यास पात्र आहेत. ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचना नंतर समभाग घेतले असतील ते सभासद cs@smruthiorganics.com rtaclientservice@adroitcorporate.com या पत्यावर मेल पाठवून यूजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

.इ — वोटिंग बाबतच्या कोणत्याही समस्ये करिता helpdesk.evotingcdslindia.com संपर्क करावा.

.सभासद नोंदवही व समभाग हस्तांतरण नोंदवही दिनांक ०७ सप्टेंबर २०२४ ते १४ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहील

स्थळ : सोलापर दिनांक : २३ ऑगस्ट २०२४ स्मृती ऑरगॅनिक्स लि. करिता कंपनी सचिव

टिप : वरील मसुदा मुळ इंग्रजी मसुद्याचे स्वैर भाषांतर असून कोणत्याही विसंगती करीता मुळ इंग्रजी मसुदा ग्राह्य धरण्यात येईल.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस याद्वारे सुचित करण्यात येत आहे की. आमचे अशील श्रीमती मेजल विजय पटेल. पत्ताः ५०३, ५वा मजला, एशियाटीक सह.गृह.संस्था मर्या. मेहता कोर्ट, १३, गिल्डर लेन, लॅमिंग्टन रोड समोर मंबई-४००००८ यांच्याकडन कत्स्टक्शन ॲण्ड फायनान्र कॉर्पोरेशन आणि श्री. ललितचंद्र नगिनदास मेहता यांच्य दरम्यान सदनिका क्र.५०३, ५वा मजला, एशियाटीक सह.गह.संस्था मर्या.. मेहता कोर्ट. १३. गिल्डर लेन नॅमिग्टेन रोड, मुंबई-४००००८ या जागेबाबत झालेल विक्री करारनामा (सन १९७१ मध्ये किंवा त्या सुमारास केलेले परंतु तारीख ज्ञात नाही) हरवला/गहाळ झाल

जर कोणा व्यक्तीस सदर सदिनकेबाबत विक्री, बक्षीस, गरण, मालकीहक, अधिभार, वारसाहक, ताबा, वहिवाट किंवा भागीदारी अधिकार/हित स्वरुपात कोणताही दावा. अधिकार, हक किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १९ विवसांत कळवावे. अन्यथा सदर सदनिकेबाबत कोणाचाही कोणताही दावा नाही आणि दावा असल्य सर्व उद्देश आणि हेतूंकरिता ते त्याग केले आहेत असे समजले जाईल.

सही/ मानसी पिंगळे ॲण्ड असोसिएट वकील व सॉलिसीटर 3X3-एफ, ३रा मजला, इस्टर्न बिझनेस डिस्टीक्ट,

एल.बी.एस. मार्ग, भांडूप (प.), मुंबई-४०००७८. ईमेल:mpassociates343@gmail.com दिनांक: २३.०८.२०२४ ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

गन्य जनतेस येथे स्चना देण्यात येत आहे की, मुळत थी. महादेव खळनाथ नाडकणीं हे फ्लॅट क.१९. तळमजला. श्रमदीप 'ए' कोहीसोलि., सर्व्हे क्र.३३९, गाव नोळींज, विरार (पश्चिम), ता. बसई, जि. पालघर, क्षेत्रफळ ५५४ ची.फ अर्थात ५१.४८६ ची.मी. (निल्टअप) या जागेने कायदेशीर मालक होते आणि त्यांच्या नाने अनुक्रमांक ५१ ते ५५ अंतर्गत भारतमा करा जागा पायच्या मात्र ज्युक्तमांव ५१ त. पर तर्मा विराह्म भाग्रमाणाव इत् इत्हावेज क्र. छ. १९२१/१९९० नुसार दिगांक १९,०४.१९९० गेजीच्या किक्री करारनामनुसार खाँदी केले होते. दिगांक ३१,१२,२००३ रोजीचे दलावेज क्र. बसई - २-०६७००/ २००३ नसार नोंद्र असलेले दिनांक १५.१२.२००३ रोजीच्य पुर्नेविक्री करारनामानुसार श्री. महादेव रवळनाथ नाउकणीं यांनी सदर फ्लॅट श्री. प्रभाकर मोरेश्वर जाधव व श्रीमती कुंदा प्रभाकर जाधव यांच्याकरे विकी केले. श्री. एभाकर मोगेञ्चर जाधव यांचे मुंनई येथे दिनांक ०८.०५.२०१६ रोजी निधन झाले, त्यांच्या परचात माझे अशील अर्थात श्रीमती कुंदा प्रभाकर जाधव (पत्नी) व श्री. पंकज प्रभाकर जाधव (मुलगा) हे कायदेशीर वारसदार अस्न सह-मालक म्हणून सदर फ्लॅटनानत त्यांचे ५०% श्रेअर माझे अशील अर्थात श्रीमती कुंदा प्रभाकर जाधव व श्री. पंकज प्रभाकर जाधव यांच्याकडे मालक म्हणून सदर फ्लॅटचा वापर, वहिवाट व ताना आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटनानत मालकीत्व. तारण. कर्ज. मालकीहरू अधिभाग वागमाहरू दत्यारी स्वस्थात काही अधिका किंवा शेअर असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह सदर जाहीर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थिगित केले आहेत असे समजले जाईल. रमेश चंदा तिवारी

(वकील उच्च न्यायालय) कार्यालय: १२९, ए-विंग, आपली एकता कोहीसोलि.. लिल हॉडेलजबळ, नवपाडा, मरोळ नाका, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९.

Public Notice

Notice is hereby given that Mr. RAMESH SALGU RAJBHAR, is the owner and in the possession of the property at Room No. 7, Maharashtra Zopadpatti, Behind Building No 6, Pant Nagar Ghatkopar East Mumbai 400075 having Municipal Corporation hut Survey No 0833745 Dated 15/07/2000 within the registration district and sub district of Mumbai City and Mumbai Suburban District along with benefits of the deeds and documents executed thereto. The Agreement for Sale of the aforesaid room between Jagdish Mevalal Gaun (Seller) and Ramesh Salgu Rajbhar (Purchasers) is lost / misplaced and not traceable after diligent efforts

Any person/s, legal heirs etc., having any claim, objection or rights, title, interest et of what soever nature in the said room shall intimate to the undersigned office with necessary supporting documentary evidence within 15 days from the publication of the said notic

Dated this 21th day of August, 2024

Adv. Akhilesh Lalsoo Rajbhar Advocate High Court Shop No.385, Powai Plaza, Hiranandani Gardens, Powai, Mumbai-400076

...П

...яППП

...(प्राप्तिप्ता, २)

G. □□□ π□□□τΩ

яШ, Ш □1Ш□ □ीरШया □ □ □ □ □ CD/२0,

G. CI CIRCUIDIO COMUNICACIO COMUNICACIONE CONTROLO CONTRO יותה לילים ביותר היותר ביותר של ביותר היותר היותר היותר היותר היותר ביותר היותר ביותר ביות

الكينونييني مراسة بريود حمد عدة معرفيني ويجروني ويجروني وبي مودول كو <u> 1110. 03003000</u>

PUBLIC NOTICE

My client RAMKESHAV SURYADIN DUBEY (2) RAMAKANT SURYADIN DUBEY, (3) DUDHANATH SURYADIN DUBEY are Joint Owner of Flat No.C-111, Pinky Apt. CHS Ltd., B.P. Road, Bhayandar (E) -401105, have Lost Share Certificate No.36, Serial No.176 to 180.

They have applied for Duplicate Share Certificate. If any body have any dispute regarding Flat No.C-111, Please inform to below maintain address within 15 day. If not received any objection within the 15 days, beyond that no claims is binding on my client.

> Adv. Jayant A. Patel B-10, New Shanti Ganga CHS Ltd., Opp.Rly. Stn., M.: 9819649353

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, मुळत: श्री. अनंत वामन कामध हे फ्लॅट क्र.ए-२१/२०४, अपना घर युनिट नं.५ कोहौसोलि., श्री स्वामी समर्थ नगर, रोहिणी इमारत, स्वामी कोहोसांलि., श्री त्यामी समर्थ नगर, रोहिणी इमारत, स्वामी समर्थ इमारतीच्या माग, अभी (पश्चिम), मुन्तई-४०००५२, अंक्रक्रळ ५२० वी फु. निकटलभ या जागेचे काचरेशीर मालक होते आणि त्यांच्या नासे भाग प्रमाणफा क्र.१३२ चे अनुक्रमांक ६५६ ते ६६० आहत, जे त्यांनी मे. समर्थ देवल्लपर्योट कांचीरमान यांच्याचाकुट दिनाक ७५.१०.१९७९ रोजीच्या करारतामाद्वार खोदी केले होते. तदर श्री. अनंत वामन कामध्य यांचे नुनर्व देवे दिनाक ०५.११.१९९३ रोजी विभन इसले, तयांच्या परवात श्रीमती आशा अनंत कामध्य (विश्वा पत्यी), श्री. आतिथ अनंत कामध्य (विश्वा पत्यी), श्री. आतिथ अनंत कामध्य (मुलग)) आणि आरती अनंत कामध्य व श्रीमती अंतली एस प्रमू (मुली) हे काचरेशीर वासस्तार अस्तुन मालक म्हणून सदर एकंटचा वापर व प्राप्त करण्याचा अधिकार आहे आणि सदर स्वर्गीय श्री. अनंत वामन कामध्य यांचे निश्नानंतर सोसायटीन माझे अशील श्रीमती आशा अनंत कामध्य पांची हस्तांतर क्र. अशील श्रीमती आशा अनंत कामथ यांना हस्तांतर क्र एमसीआर क्र.३ नुमार जून/१९९४ मध्ये सदस्य म्हणून ने केले आणि तेव्हापासून माझे अशील श्रीमती आशा अनंत कामथ यांच्याकडे एकमेव मालक म्हणून सदर फ्लॅटचा वापर, बहिवाट व ताना आहे.

बापर, पारतीय पार्वा जात. वर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटवावत मालकीत्व, तारण, कर्ज, मालकीहाइ, अधिमार, बारसाहाइ इत्यादी स्वरुपात कोणताही अधिकार किंवा रोजर्सचा द्वावा असल्यास त्यानी खालील स्वाक्ष्मीकत्यांकडे आवश्यक दस्तावेजांसह लेखी स्वरुपात सदर जाहीर सूचना प्रकाशनामासून १४ दिवसात कळवावे, अन्यवा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्विगत केले आहेत असे समजले जाईल.

दिनांकः २३.०८.२०२४ स्त्येश कुमार उपाध्याय वकील उच्च न्यायालय, मुंबई जी-बिंग, ३ग मजला, सुंदरम प्लाझा, यशबंत गीरबजबळ, नालासोपारा (प.), पालघर-४०१३०३.

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, निवासी नंगला, क्षेत्रफब s.२० चौ.मी.. जमीन अंतिम प्लॉट क.२०५/४८ रायगड विभाग, मिडल क्लास को-ऑपरेटिक हौसिंग सोसायटी लिमिटेड, पनवेल विभाग, रायगड उप-विभाग तालुका पनवेल, जिल्हापरिषद रायगड व पंचायत समिती यांच्या मर्यादेत आणि हमी उपनिनंदक पनवेल यांच्या न्यायकक्षेत असलेली जागा कुमार अमोघ प्रशांत ठाकूर यांच्या मालकीची आहे, जी त्यांना डॉ. श्रीमती सुधा विजय भगत, करारनामाकर्ते, एक भाग आणि कुमा अमोघ प्रशांत ठाकूर, प्राप्तकर्ते, द्वितीय भाग यांच्या दरम्या दिनांक ०६.०३.२०२० रोजीचे नोंदणी क्र.पीव्हीएल-४ २५४९ - २०२० नुसार मुद्रांकीत व नोंदणीकृत असलेले दिनांक ०६.०३.२०२० रोजीचे भाडेपट्टा करास्त्रामा व हस्तांतर करारनामा मार्फत त्यावर असलेल्या इमारतीसह ग्राप्त केले

श्री. शंकर हरी फडके (यापुढे श्री. शंकर फडके म्हण् संदर्भ) हे सदर सोसायटीचे सदस्य होते आणि भाडेतत्त्वाव जमीन अंतिम प्लॉट क्र.२०५/४८ धास्क प्लॉट क्र.१०० देण्यात आले होते आणि भागप्रमाणपत्र क्र.१५४ नुसार अनुक्रमांक १४८८ ते १४९७ (दोन्हीसह) आणि प्रमाणपत्र क्र.३३ नुसार अनुक्रमांक ३२१ ते ३३० (दोन्हीसह) असलेले सदर सोसायटीचे २२ (नाबीस) शेअर्स देण्यात आले होते.

सदर थी. शंकर फड़के यांनी जमिनीचा प्लॉट त्यांचा मला अर्थात श्री. श्रीकांत शंकर फडके (यापुढे श्री. श्रीकांत फडके म्हणून संदर्भ) यांना इच्छापत्रा मार्फत हस्तांतर केले १००० रुपूर वस्त्र) यात्रा इच्छापत्रा गांशत रुप्तात श्वर होते आणि मुख्या सदर श्री. शंकर फडके यांच्या नावे देण्यात आलेले अनुक्रमांक २११ ते ३३० (दोन्हींसह), अनुक्रमांक १४८८ ते १४९७ (दोन्हींसह) असलेले श्रेअर्स श्री. श्रीकांत फडके यांच्या नावे हस्तांतर क्रण्यात आले आणि दिनांक ०१.०९.१९७३ रोजी सदर सोसायटीने भाग प्रमाणपत्र क्र.३९८ नुसार अनुक्रमांक ४१७३ ते ४१७४ धारक २ (दोन) शेअर्स श्री. श्रीकांत फडके यांना देण्यात आले. म्हणून सदर वृत्तपत्र सूचना प्रकाशित करण्यात येत श्री. श्रीकांत शंकर फडके, करारनामाकर्ता, एक भ

आणि डॉ. श्रीमती सुधा विजय भगत, प्राप्तकर्त्या, भाग यांच्या दरम्यान दिनांक २१.०२.१९९१ रोजीचे नोंदणीक्र.पीएनएल-१-६४०-१९९१ नुसार मुद्रांकीत व नोंदणीकृत असलेले दिनांक २१.०२.१९९१ रोजीचे हस्तांत करारनामा व भाडेपट्टा करारनामा त्यांच्याकडून हरवर

सदर सूचनेचा उद्देश आहे की, श्री. शंकर फडके यांचे कायदेशीर बारसदार व प्रतिनिधी यांना कुमार अमोध प्रशांत ठाकूर यांच्या नावे निवासी बंगला, जमीन अंतिम प्लॉट क्र.२०५/४८, रायगड विभाग येथील जागा हस्तांतरणाकरिता दावा. अधिकार किंवा आक्षेप असल्यास त्यांनी आमच्याकडे सदर स्चना प्रकाशन तारखेपास्न १४ दिवसात लेखी कळवावे. तदनंतर दावा किंवा आक्षेप विचारात घेतला प्रदिप शुक्ला ॲण्ड कं.करित

(वकील उच्च न्यायालय) ३०२/ए, डी८, योगी प्रभात सोसायटी, विपुल ड्राय फ्रुव स्टोरच्या पुढे, योगी नगर, नोरिवली पश्चिम, मुंन ४०००९२.

जाहीर सूचना . येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील

फ्लॅट क्र.ए/२४. २रा मजला. क्षेत्रफळ समारे ८ चौ.फु. कार्पेट, 'ए' विंग, हिमालया पर्वतीया के ऑप.हौ.सो.लि.. जमीन सीटीएस क्र.२९९. सर्व्हे क्र. हिस्सा क्र.१६ आणि सर्व्हे क्र.३, हिस्सा क्र.१, नेता पालकर मार्ग असल्फा घाटकोपर (पश्चिम) मंबर ४०००८४ तसेच सर्व अधिभारापासून मुक्त खाली अनुसुचीत नमुद केलेले फ्लॅटचे सर्व भाग व ख हस्तांतर व विक्री करण्यासाठी श्री. किरण सिंघ रौतेत (मालक) यांच्यासह व्यवहार करीत आहेत. . २. जर कोणा व्यक्तीस फ्लॅट क्र.ए/२४, २रा मजल

क्षेत्रफळ समारे ८४४ चौ.फ. कार्पेट. 'ए' विंग. हिमाल . गर्वतीय को-ऑप.हौ.सो.लि., जमीन सीटीएस क्र.२९ सर्व्हे क.२. हिस्सा क्र.१६ आणि सर्व्हे क्र.३. हिस क्र.१, नेताजी पालकर मार्ग, असल्फा, घाटको (पश्चिम), मुंबई-४०००८४ किंवा भागावर विक्री अदलाबदल, करारनामा, भाडेपट्टा, उपभाडेपट्ट वहिवाट, तारण, परवाना, कायदेशीर हक, बक्षीर वारसाहक, अधिभार, मालकीहक, लिस पेन्डन्स लाभार्थी अधिकार/हित, कोणताही अन्य करारन किंवा अन्य इतर प्रकारे (कोणत्याही भागाचा त असल्याच्या दाव्यासह) कोणताही अधिकार, हक्क, हि दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरू आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह आमच्याकडे खाली नमुद केलेल्या पत्त्यावर सद्र सूचना तारखेपासून १५ (पंधरा) दिवसात कळवावे. अन्यथा असे समजले ्र जाईल की, कोणाही पक्षकाराचा किंवा व्यक्तीचा उपरोत्त कोणत्याही भागावर कोणताही दावा नाही. आमचे अशील पुढे सल्ला दिल्याप्रमाणे नियोजित व्यवहाराची प्रक्रिय करतील आणि कोणाही व्यक्तीस सदर मालकाच्य अधिकारावर त्यांचे दावा त्याग करण्यासह अधिका मुक्त केले आहेत असे समजले जाईल. कृपया नोंद सावी की, सदर १५ (पंधरा) दिवसांच्या कालावर्ध तमाप्तीनंतर दावा प्राप्त झाल्यास आमचे अशिलाकडून टाळले जाईल आणि पुढे आमच्या अशिलाकडून कोणताही दांवा स्विकारला जाणार नाही.

वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची फ्लंट क्र.ए/२४, र्स मजला, क्षेत्रफळ सुमारे ८४४ चौ.फु. कार्पेट, 'ए' बिंग, हिमालया पार्वतीय को-ऑप.हौ.सो.लि., जुमीन सीटीएस क्र.२९९, सर्व्हें क्र.२, हिस्सा क्र.१६ आणि सर्व्हे क्र.३, हिस्सा क्र.१, नेतार्ज पालकर मार्ग, असल्फा, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-०००८४ येथील जागेचे सर्व भाग व खंड.

बिपीन एन. चंद्रा वकील उच्च न्यायालय कार्यालय: ५९, ५वा मजला, बॉम्बे म्युचुल चेंबर्स, अंबालाल दोशी मार्ग, स्टॉक एक्सचेंज इमारतीच्या पुढे फोर्ट, मुंबई-४००००१.



डॉल्फिन ऑफशोर एंटरप्रायझेस (इंडिया) लिमिटेड CIN: L11101MH1979PLC021302 कार्यालय: युनिट क्रमांक ३०१, एलबीएस मार्गाचे झिलियन जंक्शन, सीएसटी रोड, कुर्ला (प) कुर्ला, मुंबई, महाराष्ट्र-४०००७०, भारत Ph. 6357073229 ई-मेल: cs@dolphinoffshore.com, संकेतस्थक: www.dolphinoffshore.com

४५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी (एजीएम) भागधारकांना सूचना, ई-व्होटिंग आणि बुक क्लोजर

1 याद्वारे सूचना देण्यात येत आहे की डॉल्फिन ऑफशोर एंटरप्रायझेस (इंडिया) लिमिटेड ("कंपनी") ची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ११:00 वाजता IST व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (VC)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधन (OAVM) आयोजित केली जाईल, कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदींनुसार आणि कॉर्पोरेट अफेअर्स आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या लागू परिपत्रकांचे पालन करून, मध्ये निर्धारित व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी. सामान्य ठिकाणी सभासदांच्या उपस्थितीशिवाय एजीएम बोलावण्याची सूचना द्या. कंपनीने, गुरुवारी २२ ऑगस्ट, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे फक्त त्या सदस्यांना पाठवली आहे ज्यांचा ई-मेल पत्ता कंपनीकडे नोंदणीकृत आहे आणि/ किंवा डिपॉझिटरीज शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४ पर्यंत. एजीएमच्या सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती पाठवण्याची आवश्यकता सर्वसाधारण सभेसाठी एमसीए परिपत्रके आणि सर्वसाधारण सभेसाठी सेबीच्या परिपत्रकांद्वारे वितरीत करण्यात आली आहे. वार्षिक अहवालाची हार्ड कॉपी मिळवू इच्छिणारे कोणतेही सदस्य त्यासाठी कंपनीला लिहू शकतात.

2 ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, इतर गोष्टींबरोबरच ४५ वी एजीएम बोलावणारी सचना आणि स्पष्टीकरणात्मक विधान देखील कंपनीच्या www.dolphinoffshore.com वर, CDSLच्या वेबसाइट. www.evotingindia.com वर तसेच स्टॉक एक्स्वेंजच्या वेबसाइटवर म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया लिमिटेड येथे अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com उपलब्ध आहे. एजीएमच्या नोटीसला संदर्भित केलेली कागदपत्रे एजीएमची सुचना जारी केल्याच्या तारखेपासन सदस्यांकडन तपासणीसाठी इलेक्टॉनिक पद्धतीने उपलब्ध आहेत. अशा कागदपत्रांची तपासणी करू इन्छिणारे सदस्य cs@dolphinoffshore.com वर ईमेल पाठवू शकतात.

: कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ नुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि SEBI (LODR) विनियम, २०१५ च्या नियमन ४४ सह वाचलेल्या नुसार, कंपनी तिच्या सदस्यांना कास्ट करण्यासाठी सुविधा प्रदान करत आहे. ४५ व्या पुजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर 'रिमोट ई-व्होटिंग' आणि एजीएमच्या वेळी 'ई-व्होटिंग'द्वारे त्यांचे मत. या उद्देशासाठी, कंपनीने अधिकृत ई-व्होटिंग एजन्सी म्हणून

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुविधा देण्यासाठी CDSL सोबत करार केला आहे. 4 शनिवार, ०७ सप्टेंबर, २०२४ रोजी प्रत्यक्ष किंवा डीमटेरियलाइज्ड मोडमध्ये शेअर धारण केलेले सदस्य, कट-ऑफ तारीख असल्याने, इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. CDSLच्या कंपनीच्या सर्व सदस्यांना कळविण्यात येते की:-

a दूरस्थ ई-मतदान मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता (IST) सुरू

b रिमोट ई-व्होटिंग शुक्रवार, १३ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजता (IST) संपेल आणि सदस्याने ठरावावर मत दिल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही

c एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची कट-ऑफ तारीख शनिवार, ०७ सप्टेंबर, २०२४ आहे. ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा नोंदणीमध्ये नोंदवले गेले आहे. केवळ कट-ऑफ तारखेनुसार डिपॉझिटरीजद्वारे राखलेले लाभार्थी मालक रिमोट ई-व्होटिंग, व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंगचा लाभ घेण्यास पात्र असतील.

d शुक्रवार, १३ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ०५:०० p.m (IST) नंतर ई-मतदान मॉड्यूल अक्षम केलेजाईल

e एजीएमसाठी रविवार, ०८ सप्टेंबर, २०२४ ते शनिवार, १४ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट आहेत) या कालावधीत कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स बंद

f एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेपूर्वी म्हणजेच शनिवार, ०७ सप्टेंबर, २०२४ पूर्वी ज्या व्यक्तीने शेअर्स घेतले आहेत आणि कंपनीचा सदस्य झाला आहे, ती एकतर तिच्या मताचा वापर करण्यास पात्र असेल. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून एजीएमच्या तारखेला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजे रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंग प्रणाली. एजीएम दरम्यान मीटिंगमध्ये सामील होण्यासाठी आणि रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगच्या सूचना एजीएमच्या नोटिसमध्ये तपशीलवार आहेत

g सदस्यांनी लक्षात ठेवावे की जे सदस्य एजीएममध्ये VC/OAVM द्वारे उपस्थित राहतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिलेले नाही आणि अन्यथा असे करण्यास प्रतिबंधित नाही. तेच सदस्य ई द्वारे मतदान करण्यास पात्र असतील. - ४५ व्या एजीएम दरम्यान मतदान प्रणाली उपलब्ध. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते एजीएमला उपस्थित राहण्यास पात्र असतील. तथापि, ते एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र असणार नाहीत.

h जर शेअरहोल्डर्स/सदस्यांना लॉगिन/ई-व्होटिंगबद्दल काही शंका असतील, तर ते मदत विभागांतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहू शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवू शकतात. मध्ये किंवा संपर्क साधा: - टोल फ्री क्रमांक: 18002109911.

i कंपनीने श्री किंजल शाह, प्रोप्रायटर, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची छाननीकर्ता म्हणून

नियक्ती केली आहे. j ई-मेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत

ठिकाण: **अहमदाबाद**

तारीख: 23.08.2024

a फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी, ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता कंपनीकडे नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी फॉर्म ISR-१ रीतसर दाखल करून आणि आवश्यक सहाय्यक कागदपत्रांसह स्वाक्षरी करून त्यांचा ई-मेल पत्ता नोंद्रणी/अपडेट करावा. कंपनी/रजिस्टार आणि टान्सफर एजंट म्हणजेच लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ABC-1, 506 TO 508, अमरनाथ बिझनेस सेंटर, कॉर्नर, गाला बिझनेस सेंटरच्या बाजूला, Nr. सेंट झेवियर्स कॉलेज पार्किंग, सरदार पटेल नगर, एलिसब्रिज, अहमदाबाद, गुजरात 380006.

b डिमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी, ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नींदणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांनी त्यांची डीमॅट खाती चालू ठेवल्यास डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते. मंडळाच्या आदेशानुसार

डॉल्फिन ऑफशोर एंटरप्रायजेस (इंडिया) लिमिटेडसाठी

سه مصت بسطیه □ III III III III T प्र⊟ा⊟ि

яШ ОпШСТО Or

क्रेना खमार कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी महाराष्ट्र शासन वन विभाग वन प्रशिक्षण संस्था शहापुर ई-निविदा सूचना

वनप्रशिक्षण संस्था शहापुर, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे (भ्रमणध्वनी क्रमांक 7507299303) यांचे वतीने खालील कामासाठी B-1 प्रपत्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा परिषद या विभागाच्या योग्य त्या वर्गातील पंजीकृत कंत्राटदारांकडून ई−निविदा मागविण्यात येत आहे.

फ़ुट ई-	का	गमाचा तपशिल खालीलप्रमाण:-							
	अ. क्र.	कामाचे नाव	अंदाजित किंमत (रुपये)	इसारा रक्कम (रुपये)	काम करण्याची कालमर्यादा	कोऱ्या निविदा नमुन्याची किंमत (रुपये)	कंत्राटदाराचा वर्ग		
त हे ४४ हो – .२, जी ई– विख	1	Construction of RCC Compound Wall for Faculty House in Premises of FTI Shahapur	1156468	11000	3 महीने	1000+180	मजूर कामगार सहकारी संस्था		
	2	Construction Of Rigid Plinth Protection for H1.H2,H3.H4 Hostel in premises of FTI Shahapur	1560427	15000	3 महीने	1000+180 *GST	मजूर कामगार सहकारी संस्था		
ला,	3	Construction Of Road Repairs in premises of FTI Shahapur	1653115	16000	3 महीने	1000+180 *GST	सु.बे.		
लया १९, स्सा क्री, हा, गिस, न्स, गमा गांगा हेत,	4	Construction of structural steel shed for G Building in Premises fo FTI Shahapur	1792779	17000	3 महीने	1000+180 *GST	सु.बे.		
	5	Combined Bathrooms and colouring to ladies Hostel at FTI Shahapur	7466812	74000	6 महीने	1000+180 *GST	जनरल		
	6	Construction Of Compound Wall And leveling Works for RFO Qurters in Premises Of FTI Shahapur	2272008	22000	3 महीने	1000+180 *GST	जनरल		
- 1	1								

ई-निविदाकार्य प्रणाली द्वारे निविदा भरणेची दिनांक, निविदेचा नमुना, निविदेसंबंधी इतर तपिशल खालीलप्रमाणे देण्यात

1. कामाची सविस्तर सूचना, निवेदा संबंधी सविस्तर अटी व शर्ती व कोरे निवेदा फॉर्म महाराष्ट्र शासनाच्या ई–निवेदा पोर्टल मधील www.mahatenders.gov.in या संकेत स्थळावर दिनांक 23.08.2024 रोजी 10.00 वाजेपासून ते 06.09.2024 रोजी 17.00 वाजेपर्यंत उपलब्ध राहिल. तसेच निविदेबाबत कोणतेही शुद्धिपत्र केवळ याच संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात येईल आणि त्या करिता कोणतीही प्रेस नोट निर्गमित करण्यात येणार नाही.

2. निविदा ई-टेंडरिंग कार्यप्रणाली प्रमाणे दिनांक 23.08.2024 रोजी 10.00 वाजेपासून ते 06.09.2024 रोजी 17.00

3. निविदा शक्य झाल्यास दिनांक 09.09.2024 रोजी दुपारी 12.00 वाजता संचालक वनप्रशिक्षण संस्था, शहापूर जूना आग्रा रोड, ता. शहापूर, जि. ठाणे 421601 येथे उघडण्यात येईल तथापि निविदा उघडण्याचा दिनांक सोईनुसार पुढे ढकलण्याचा अधिकार संचालक वनप्रशिक्षण संस्था, शहापूर यांनी राखून ठेवला आहे.

4. कोणतेही कारण न देता एक किंवा सर्व निविदा नाकारण्याचा अधिकार संचालक वनप्रशिक्षण संस्था, शहापूर यांनी राखून

ठेवला आहे व त्याचा निर्णय सर्व निविदा धारकांसाठी अंतिम व बंधन कारक राहिल. सहि/-(संजय कांबळे)

संचालक वन प्रशिक्षण संस्था शहापुर